

The Manager

BSE Limited

Dalal Street.

Mumbai 400 001

The Listing Department

Phiroze Jeejeebhoy Towers,

IL&FS Investment Managers Limited

The IL&FS Financial Centre
Plot C-22, G-Block
Bandra Kurla Complex
Bandra East
Mumbai 400 051

T +91 22 2653 3333 F +91 22 2653 3056 W www.iimlindia.com

Corporate Identification No - L65999MH1986PLC147981

December 11, 2025

The Manager
The Listing Department
National Stock Exchange of Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400 051

NSE Symbol: IVC

BSE Security Code: 511208

ISIN: INE050B01023

Dear Sir/Madam,

Subject:

Submission of Newspaper Clippings - Special Window for Re-lodgement of

Transfer Requests of Physical Shares

We are enclosing herewith copies of the newspaper clippings published today, i.e., December 11, 2025, in the newspapers viz. *Financial Express* (English- All Editions) and *Navshakti* (Marathi) regarding the opening of the Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For IL&FS Investment Managers Limited

Prasad Chaoji Company Secretary and Compliance Officer

Encl. as above



यनियम बेंक 🕕 Union Bank

यनियन बँक ऑफ इंडिया (नालासोपारा पूर्व शाखा) शालिभद्र क्लासिक, १०० फीट नालासोपारा वसई लिंक रोड, नालासोपारा पूर्व, ता. बसई, जिल्हा पालघर-४०१२०९ ईमेल: ubin0564401@unionbankofindia.bank

कब्जा सचना (नियम ८(१) पहा) (स्थावर मिळकतकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडिया, **नालासोपारा पूर्व शाखा** चे प्राधिकृत अधिकार वा नात्वाने सिक्वीरटाक्क्रेशन अँड रिकल्स्टक्शन ऑफ फावनान्शिअल ऑसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यॉस्टी इंटरेस्ट (सेंकड) ॲक्ट २००२ (ॲक्ट क्र.५४ सन २००२) अंतर्गत आणि कलम १३(२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वा करून ने ०२.०९.२०२५ रोजीची मागणी सुचना जारी करून कर्जदार श्री. सुशील कैलास मंडळ आणि सौ. सोनम देवी यांना सूचनेत नमूद रक्कम रू. २०,९१,३९९.३३/- (रुपये वीस लाख एकक्याण्णा हजार तीनशे नळ्याण्णव आणि तेहतीस पैसे मात्र) सह ६० दिवसांच्या आत परतफेड करण्या आबाहन केले आहे.

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद सूचना देण्यात क्रेत की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांन प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता (एन्फोर्समेंट) रुत्स, २००२ च्या नियम ८ अन्यये दिनांक ०९ डिसेंबर, २०२५ रोजी घेतला आहे

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात वेतो की, सदर मिळकतीश कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा वनियन वंद ऑफ इंडिया, करिता रक्कम रु. २०.९१,३९९,३३/- (रुपये बीस लाख एक्क्याण्णव हजार तीनप्रे नळवाण्णव आणि तेहतीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज.

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध बेळेच्या संदर्भात ऑक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य

स्थावर मिळकतीचे वर्णन:

फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, मोजमापित ३०.८२ ची.मीटर्स चटई क्षेत्र रेरा चटई ३०.८ चौ.मीटर्स., तसेच बाल्कनी क्षेत्र चे समाविष्ट मधील मुकुंदा हाइट्स अशा ज्ञात बिल्डिंग क.२ येथे स्थित प्रगती नगर, विरार लिंक रोड, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०९ येथे बांधकमित चे भाग आणि विभाग जमिन धारक सब्हें क्र.५१, हिस्सा क्र.२, सब्हें क्र.५२ हिस्सा क्र.१२, सर्व्हें क्र.५२, हिस्सा क्र.१० स्थित असलेले आणि वसलेले येथे मोरे गाव, तालुका वसई आणि जिल्हा पालघर मधील नोंदणीकृत जिल्हा पालघर आणि वसई जिल्हा चे नोंदणीकृत आणि त्यासह वसई विरार महानगरपालिकाच्या हद्दीत.

प्राधिकृत अधिकारी यनियन बँक ऑफ इंडिया दिनांकः ०९.१२.२०२५ ठिकाण: नालासोपारा



अंसेट रिकटहरी मॅनेजमेंट ब्रंच २१ बीणा चेंबर्स, मेइझनिन फ्लोअर, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ वेबसाईट : www.unionbankofindia.bank.in ईमेल पत्ता- ubin0553352@unionbankofindia.bank.in

परिशिष्ठ IV कञ्जा सूचना (प्रत्यक्ष) [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

चाअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, यनियन बँक ऑफ इंडिया, ऑसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा मंबईचे प्राधिक अधिकारी या नात्याने सिन्सुमेटाबदेशन अंड रिकन्ट्रकान ऑफ फायनान्तिअल अंसेट्स अंड एप्लेसीसेंट औ सिन्सुमेटी इंटरेस्ट (सेंकड) ऑक्ट २००२ अंतर्गत आणि कलम १३(२) सहवाचता सिन्सुमेटी इंटरेस्ट (एप्लोसीसेंट त्य २००२ च्या नियम ३ अन्वये पाप अधिकप्रांचा वापर करून १२ ०२ २०२५ रोजीची मागणी सचना वाप करून कर्जदार/महागदार/हमीदार श्री. फारूक अञ्चल सत्तार दळवी (कर्जदार आणि महाणदार),श्री सफिनाझ फारूक दळवी (सह-कर्जदार) आणि श्री. प्रकाश मोहनलाल शाह (हमीदार) यांना सुचनेत नम् कम रु. १,८१,१०,८७३.५४ (रुपये एक करोड एक्याऐंशी लाख दहा हजार आठशे ज्याहत्तर आणि चौप्प पैसे मात्र) ३१.०१.२०२५ रोजीच्या व्याजासह (खर्च वगळून) सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसां

प्रदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान वनतेला सूचना देण्यात येते की, कलम १४ अन्यये आणि खाली वर्णन केलेल्या सीजेएम आदेशानंतर, सद हायद्याच्या कलम १३(४) आणि सदर नियमांच्या नियम ९ अन्यये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून . गर्फत, आज ९ डिसेंबर २०२५ रोजी, अधोस्वाक्षरीकरणनि मिळकती प्रत्यक्ष ताबा घेत

. चित्रोपतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला बाद्वारे इवारा देग्यात येतो की, उक्त मिळकर्ताशी व्यवहारकरू नये व सदर मिळकर्ताशी केलेला कोणताही व्यवहार हा <mark>युनियन बैंक ऑफ इंडिया एआरएमबी, मुंब</mark>ई वा एकूण रक्तमेसाठी रु. १,८१,१०,८७३.५४ (रुपचे एक करोड एक्चाएँशी लाख दहा हजार आठशे ज्या शाणि चौष्पन पैसे मात्र) ३०.०९.२०२५ रोजी शुल्क आकारले जाईल आणि त्यावरील १.१०.२०२५ पासून ला याजदर, खर्च आणि कायदेशीर आणि इतर शुल्क वगळता आजपर्यंतचे व्याजदर.

स्थावर मिळकतीचे वर्णन: ९. फ्लॅट क्र.१०५, पहिला मजला, म्युनिधिपल हाऊस क्र. ६१, 'सुपर टॉवर'', सुपर टॉवर सीएवएसएल, गाः भवंडी, भिवंडीनिजामपूर सिटी कॉपीरेशन हहीतील, उपजिल्हा भिवंडी, जिल्हा ठाणे, पिन ४२१३०८ येथे स्थित रीटीएस क्र. २१७६, २१७७, २१७८, २१७९/१, २१७९/२ आणि २१७९/३ या जमिनीच्या भागावर बांधलेलं

ांधकाम, बांधकाम क्षेत्रफळ मोजमापित ६७५ ची.फुट; सदर मिळकत श्री. फरूक अब्दुल सत्तार दलवी यांच्य वावर आहे. . फ्लॅट क्र. १०४, पहिला मजला, म्युनिसिसल हाऊस क्रमांक ६१, ''सुपर टॉवर'', सुपर टॉवर सीएचएसएल, गार भ्वंडी, भिवंडीनिजामपूर सिटी कॉर्नोरेशन हहीत, उपजिल्हा भिवंडी, ज़िल्हा टाणे, पिन ४९१३०८ येथे स्थित;

तीटीएस क्रमांक २१७६, २१७७, २१७८, २१७९/१, २१७९/२ आणि २१७९/३ या जमिनीच्या तुक*ड*ावांव ांघलेले बांधकाम, बांधकाम क्षेत्रफळ मोजमापित ७०६ चौ.फुट; सदर मिळकत श्री फरूक अब्दुल सत्तार दल ांच्या नावावर आहे किशोर चंद्र कुम

देनांक : ०९.१२.२०२५

कर्णकृषाचे नाव, हुनीदार बानि कर्माच कार्य हा.

प्यन निसंदन स्वाकुटन निस्तीयन

9000127951077h

सुर्वांना मनोज जोती मनोज अमृतकास जोती 90001218730138

ਸਵੀਸ ਦੁਸਤਾ ਦਸਕਤ ਸਟੇਜ ਤੁਚਿਕ ਸਟੇਜ 90001307190682

किरण दिनकर कृष्टि

प्रमिण विष्णू केवारे सारीणी प्रवीम केवारे

शहीन शहरक

2000410000079-

2000410000084

बाह्यनवाज अस्ट्रन रहाक

20004210001002

येथील ताल्खेमाचून ७० दिवस

स्थाः स्थापम् वारोकः विसम्बर् 11, 1618

न्त्रसमधेषे वर्णन (सुरक्षित नासमधेषे)

प्राधिकृत अधिकार्र युनियन बंक ऑफ इंडिय

पनवेल महानगरपालिका

ता. पनवेल, जि. रायगड - ४१० २०६

कार्यालयः २७४५८०४०/४१/४२ फॅक्स नं.: ०२२-२७४५२२३३ जा.क्र. पमपा/पापुवि/४०२५/प्र.क्र. ०१/१२८०/२५

दिनांक : १०/१२/२०२५ निविदा सचना

अ. क्र.	निविदा क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम
१)	PMC/WS/40/2025-26	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनिवासी	₹. १,७९,८३,४४३/-

वरील ई-निविदेबाबतची माहिती शासनाच्या 'http://mahatenders.gov.in' या संकेतस्थळावर दि. ११/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

> सही / -(गणेश शेटे) अतिरिक्त आयुक्त-१ पनवेल महानगरपालिका

सांकेतिक कब्जा सचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बैंक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, # ICICI Bank प्लॉट क्र. - बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम) - ४००६०४.

निम्नस्वाक्षरीकार, यांनी आयसीआयसीआय बँकेचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एकोसंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ऑक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एकोसंमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्रामीच्या ६० दिवसांत करण्यार सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्या आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कव्या** त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाच्य सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस बादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकर्तीश कोणताही व्यवहार करू नवे आणि सदर मिळकतींशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या धाराअधीन राहील

चित्रकातीचे वर्णात

क्र.	कर्जखाते क्रमांक	सांकेतिक कञ्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
۹.	आशा आवासाहेब मेहेंदळे आणि आवासाहेब हरिशचंद्र मेहेंदळे- एलबीएनएएस००००४२३०४६४	रो हाऊस क्र. ०५, प्लॉट क्र. १३३, १३४, १३५, शिव गंगा ह्युपलेक्स रो हाऊसेस, कडे पाथडीं चीक, निर्माण कूंदावन गार्डन प्रोवेक्ट ववळ, गाव पिंपळगाव, बहुला शिवार, नाशिक, सर्व्हें क्र. १९६/१ए, नाशिक- ४२२०१०./डिसेंबर ०६, २०२५	मे १५, २०२५ ह. १८,६०,९३३.९१/-	नाशिक
۶.	रामक्रिष्णा आर मिश्रा आणि प्रतिमा आर मिश्रा- एलबीव्हीआरआर००००५०३७४८१	पलंट क्र १००३, १०वा मजला, (मंजुर प्लंग नुसार सदर पलंट १०व्या मजल्यावरील प्लंट क्र. ३ चा पूर्व भाग म्हणून दाखक्ता आहे), इमास्तीचे नाव "रॉबल लेक सिटी कॉम्प्लेक्स" ची रॉबल लेक सिटी वी बिल्डिंग, गाव उंबरगाव, तालुका- उंबरगाव, तालुका- बलसाड, सर्व्हें क्र. ७०/३, वापी- ३९६९९१ वेथे स्थित./डिसेंबर ०५, २०२५	जुलै २२, २०२५ ह. १९,०५,५१०/-	विसार

वरील नमुद्र कर्जदार/हमीदारांस बाद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात बेत आहे. अन्यथा गहण मिळकती सिक्यीरटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूलस, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्रीनंतर विकल्यात वेतील. दिनांक: डिसेंबर ११, २०२५ प्रामाणिकपणे प्राधिकृत अधिकारी. आवसीआवसीआव बँक लि. करीता

पहोंट क्रमांक 812,तीसक मणता, के पिन, चाई पहों। वॉन्प्संच्या, एवं क्रमांच 1023, एवं में 1 सामि 2/10, गाव माहीन, गावहीं मंदिर खवन, ए जी स्मार्ट सिटी, पासवर महिम बेबीस स्वावर मासमवेचे से

তৰ অভ অন্যত প্ৰায় সামুক্ত। মৰ্ক্স চ্চাৰ্যৰ 20, কোঁচ ক্ৰমান্য 10, দুমাৰ্চ কিটো উন্স ক্ৰমান্য 1, সম্পন্না ক্লমান্য 5, দুমাৰ্চ ক্লিটো উন্স চুমান্য 1, সম্বান্য ক্ৰমান্য 8, ক্ৰম মানুধন, যাক্ৰমে বৈধীকে পৰাল্য মানুধনান্তৰ ন অৰ্থ ক্লান্ত আদি সুধায়।

सर्वे इमांक 19, अंतिम प्लॉट क्रमांक 1023, माहीम साई मती क्रमेंबेन्स इमारत, फ्लॉट पंतर 205 साई मती कॉम्प्लेक्स, पुत्रस्य मन्त्रता, विविध में 2, गवनी मंबईक्क, माहीम गाव, ता.पालबर, जिल्हा क्रमे येवील रखकर मालमधेने वे सर्व बांक व्यापि भूमान क्राहेत.

एस छ. 1.96, प्लॉट क्र. 42, वी साई करवाण गेंसेस, प्लॉट क्र 202, वेब 680 मी गीटर क्रय वास्त्रि, छ. शक्तुर, विश्वा दाणे केवीस स्वावन शक्तरदेवे से सर्वे खंड कामि गूगग व्यक्ते.

एस क. 145/2/2,145/4/2/2, तुलरी आंगन अपार्टोंट, शिलप मकता, पर्वेट क्रमांक 302, के 464.75 ची नीटर, गान वर्तिये, ता. सहायुर, निल्हा ठाने अधील च्यानप महत्त्वचे दो सर्व खंड आवि

ची टी एवं क्रमांक 1094, पर्नेट क्रमांक 101, पहिला मचला, चीका प्लामा, ग्राममंत्रावव घर क्रमांक 842 ए, बाव मक्ष्ये, ता. फिलंबी, जिल्हा—क्रमी वेचील स्थावर मालगतेचे ते चर्च खंड आणि भूगाग आहेत.

स्थळ : नाशिक आणि मुंबई

Bank रीजनल ऑफिसः नेवाजी मार्ग, मिवाकली सिक्स रसर्वाजकः, एक्सिमीज, अङ्ग्यान-०८. फोनः + 91-78-26421671-78

खांच्या बात व्यायलह, पुनच्या नावकमोर क्हेंच करवता कालेका कैतवा देव एक्नेची करतेक करवालकी या नेक्किश्त पुनव्यक्के मार्गी करवारा वेत आहे. चट्टी पूर्वता करव्यात कराव्य कर गाव्या करून 15 (4) केर्तत कैंक पुत्रील कर्यवाह करेत. करतव्य पेलेक्स पुन्तीत करन 12 व्याचन करम (5) च्या तस्तुबनुतार सुर्वीत मालनचेत्रे विमोचन करव्यवन्ति कर्यवर्यति कर वेक्क्सात केर आ

कर्जदाशस मागनी सूचना

निम्नोतिकित बाते हे एन.पी.ए.जब्बे कांत्रपत काले जाहे जानि बंबन के लिम्पेडहरे पुक्रेत कर्यदर्जन, चेवपुरिकालोकन और रिक्नास्थल आंक मध्यमन्थियल करोहर और इन्योतिकट ऑक विक्वुरिक्ट झेंहर ऑकर, (अधिनियम) 200 का कलम 18 (2) अंक्रीत, नाचे नक्यात कालेजी मानची नोटीस ही न बनावता परत बाजी होती. प्रकारतातून तुमाला सर्वीन व्यक्ति सर्वसायकपूर्ण जनतेकरिता ही नोटीस नाचे करणात केत आहे.

एक्सिक्रीज, अहमदाबाद-08. फोन: +81-78-26421671-76

दिनांच/MPA दिनांच

सरदोवर 16, 2026

antier 16, 2026

करदेश 16, 2026

कारोगर 16, 2026

FRE 03, 2025

बन्दोक्र 15, 2026

ननमधै 03, 2026

करदेश 15, 2020

चून 03, 2026

मुमाई 04, 2025

जून 03, 2026

FOT 08, 2026

थ्रे||६ि | प्रायव्हेट इक्विटी

सीआयएन : एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७९८१ नों. कार्यालय : दी आयएल अँड एफएस फायनान्शीअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, जी ब्लॉक, बांद्रे-कुर्ला संकुल, बांद्रे (पू), मुंबई - ४०००५१. दू.क्र. +९१-२२ -२६५३३३३३ ईमेल : investor.relations@afsindia.com, वेबसाईट : https://iimlindia.com

प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा सादर करण्यासाठी विशेष कक्ष याद्वारे सूचना देण्यांत येते की, २ जुलै, २०२५ दिनांकीत सेबी सर्व्युल सेबी /एचओ /एमआयआरएसडी /एमआयआरएसडी-पीओडी /पी /सीआयआर /२०२५ /९७ ल अनुसरून हस्तांतरण विलेख पुन्हा सादर करण्यासाठी ७ जुलै, २०२५ पासून ६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष कक्ष उघडण्यांत आला आहे.

एप्रिल, २०१९ पूर्वी जे हस्तांतरण विलेख सादर केले होते व दस्तावेज किंवा प्रक्रियेतीव कमतरतेमुळे फेटाळले किंवा परत केले होते आणि ३१ मार्च, २०२१ ची अंतिम मुदत हकली होर्त त्यांच्यासाठी हे लागु आहे. त्यानुसार पात्र भागधारकांना विशेष कक्ष कालावधीत आवश्यव दस्तावेजांसह असे विलेख कंपनीचे आरटीए म्हणजेच एमयएफजी इनटाईम इंडिया प्रायकोट लिमिटेर सी-१०१, एम्बसी २४७, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, संपर्क तपशील

+९१८१०८११६७६७, ०२२-४९१८६०६०, ईमेल आयडी rnt.helpdesk@in.mpms.mufg.com येथे पुन्हा सादर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यांत येते कृपया ध्यानांत ठेवावे की, हस्तांतरणासाठी पुन्हा सादर केलेले शेअर्स केवळ डिमॅट स्वरुपां कार्यान्वित केले जातील.

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड साठ

प्रसाद चाओर्ज दिनांक: ११ डिसेंबर, २०२५ कंपनी सेक्रेटर

UCO BANK यूको बैंक

Honours Your Trust सम्मान आपके विश्वास का संस्कृती सी.एच.एस. लि., वसई - नालासोपारा लिंक रोड, वसई-पूर्व. जिल्हा, पालघर-४०१२०९ ईमेल: vasai@ucobank.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [जोडपत्र IV - नियम-८(१)]

दिनांक:- ०८/१२/२०२ . ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी यको बँकचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन और रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ऑक्ट) अन्वये आणि कलम् १३(१२) सहवाचना सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुख, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून २९/०९/२०२५ रोजी मागणी सूचना तारीख जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. विकास बाळकृष्ण चिखलकर आणि श्रीमती गौतमी विकास चिखलकर ह्यांना सचनेत दिलेल्या रक्कम २९/०५/२०२५ रोजीस रू २९,४२,१९५/- (रुपये एकोणतीस लाख बेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव मात्र) (२९/०४/२०२५ पर्यंत व्याजासह) सह पुढील व्याज, खर्च व प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात यावरील नमूद कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे वरील नमुद कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ८ डिसेंबर २०२५ रोजी घेतला.

विशेषत: वरील नमूद कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **यको बँक** वसई शाखा च्या २९/०५/२०२५ रोजीस रक्कम रु. २९,४२,१९५/- (रुपये एकोणतीर लाख बेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव मात्र) (२९/०४/२०२५ पर्यंत व्याजासह) तसेच त्यावरील रता मर्च आणि त्यावरील व्याज

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

वीणा सरस्वती डीईएफजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ४था मजला, ई-विंग, वसई-नालासोपारा लिंक रोड, वर्स्ड पूर्व-४०१२०८, महाराष्ट्र येथील मोजमापीत ४२९ चौ. फूट (चटर्ड क्षेत्र) आकाराच्या फ्लॅट क्र.-४१९ असलेल्या सर्व धारक निवासी मिळकती ते सर्व भाग आणि विभाग. या मिळकतीच्या **सीमाबद्ध :- पूर्व -** डी विंग/रोड, **पश्चिम:-** एफ विंग, उत्तर - बी विंग/गार्डन, दक्षिण-एच विंग,

दिनांक : ०८, १२, २०२५ ठिकाण: वसई

Email ID: panyelcorporation@gmail.com

सही / प्राधिकृत अधिकारी, युको बँक

जाहीर सूचना हि सूचना सर्वसाधारण जनतेस दिली जात आहे की

श्रीमती अलकनंदा विशाल चौधरी वा त्यांच जिवितावस्थेत टुलिप डी१-२३०५ क्रमांकाच म्लॅट, क्षेत्रफळ ४०.८५ चौ.मी. (कापेंट क्षेत्र) 'वाधवा वाईज सिटी, पनवेल'' वा प्रकल्पात वडोंली, तालुका पनवेल, जिल्हा रावगड, महाराध ४९०२०६, बेधील काबदेशीर खरेदीदार वाटपधारक होत्या (यामुढे "उक्त फ्लॅट" संबोधले जाते.) सदा प्रकल्प मेसर्स वाधवा कन्नरक्शन आँउ

इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. बांनी विकसित केलेला आहे उन्ह फर्नेट हा २१ ०८ २०१८ रोजी करण्या आलेल्या, आणि उप निबंधक कार्यालय, पनवेल येथे नोंदणीकृत, करार दिनांक १८.०६.२०१९ अनुक्रमांक पौवहीएल / ५८१४ / २०१९ अंतर्गत श्रीमती अलकनंदा विशाल चौधरी व मेसर्स वाधव कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. बांच्या दरम्यान खरेदी करण्यात आला होता (वापुढे 'डब्ल्युसीआवपीएल'' असे संबोधले जाते.)

हे पढ़े जाहीर करण्यात येते की, श्रीमती अलकन वेशाल चौधरी बांचे ०६ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले असून, त्यांनी कोणताही वसीयतपत्र कोडिसिल किंवा इतर कोणताही लेखी निर्देश रेवलेला नाडी त्यांच्या निधनानंतर खाली व्यक्तींनी स्वतःला त्यांच्या एकमेव जिवंत व कायदेशीर वारस म्हणून घोषित केले आहे:

. विशाल कविंद्र चौधरी-पती . अश्मित विशाल चौधरी-पुत्र

वरील कायदेशीर वारसांनी कळविल्याप्रमाणे लगधिकार प्रमाणपत्र किंवा वारम प्रमाणपत्र र नोटीसच्या प्रकाशनाच्या तारखेपर्यंत प्राप्त झालेल नाही. वरील वारसांनी डब्ल्बसीआवर्पीएल कड़न उक्त फ्लॅटचा हका, नाबांतरण व ताब मिळविष्यासाठी त्यांच्या वर्ताने ही जाहीर सूचन रेण्यास अधोलिखित विकलास सचना केली आहे म्हणनच. अधोलिखित हे येथे जाहीर करतात की. उक्त फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागाबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था, प्राधिकरण, बँक किंव इतर कोणत्याही घटकाचा हक, दावा, हितसंबंध आक्षेप, लाभ, मागणी, शुल्क, तारण, बोजा किंव इतर कोणत्वाही प्रकारचा कायदेशीर दाव असल्यास, त्यांनी या नोटीसच्या प्रकाशनाच्य तारखेपासन १४ (चौदा) दिवसांच्या आत, संबंधित पुरावे जोडून, अधोलिखितांना लिखित स्वरूपात

वरील कालावधीत कोणताही दावा किंवा आक्षे प्राप्त न झाल्यास, वरील नावे नमूद वारसच मृत व्यक्तीचे एकमेव कायदेशीर वारस आहेत असे गहीत घरले जाईल आणि त्यांच्या नावे नावांतरण, नोंदर्ण तसेच फ्लॅटचा ताबा टेण्याची प्रक्रिया त्यांच्याच हितार्थ राबविली जाईल. यानंतर प्राप्त होणारे कोणतेही दावो माफ, संपुष्टात आलेले हायद्यानुसार अमलात न येकारे मानले जातीक

अधिवक्ता स्व. श्रीमती अलक्तंदा विशा चौधरी बांच्या कायदेशीर बारसांसाठी पत्ता : एफ ००२, नेमी कृष्ण को.ही.सो. जेठवा नगर, कांदिवली (प), मुंबई-४०० ०६५ संपर्क : ९८२१० ८७९७३

Brien

PRINT 20, 2026

444 20, 2026

नक्कर 20, 2026

PPR 20, 2026

नक्षर 20, 2025

समिकृत समिताई संघन सेंग्र शिमिटेस

9.25,39,798.24

V.19.64.659.47

9.19,17,046.06

V.D,30,865.67

0.7.87.378.63

₹.8.44.034.44

अक्टोबर 10, 2026 चेर्ज

(बनदोक्त 10, 2025 खेनी)

(क्यादेक्र 10, 2026 चेनी)

(क्यांकर 10, 2026 केवी)

अन्तरेश 10, 2026 सेनी)

करदेवर 10, 2026 रोजी)

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

सही/

पुरवित कर्वदरपाच्या प्राक्तिकृत अविकारीने सम्मान वैनिटक विमिटेक (पूर्वी इंडिवासुरस झक क्नान्स कि. म्हणून ओकसमे जायचे) [CIN : L88822DL2086PLC1388 विक ताना नेतला आहे. ज्याचा 29.12.2025 रोजी संब्वाकाळी 05.00 ते ec.en परंत "जेबे आहे", "जसे आहे" अलि "जे काहीपन आहे", ची क्सूनी साठी कर्ज बादे नं. HHLBOR00207369 साठी ए. 30,82,891/- (एपने तीस साम्र व्याएँसी हजार आठसे एवपाण्य पक्त) चर्नीरत मूलपन, च्यस्ति (विजंबतुरक) आणि दिनांक 84.12.2025 पर्यंत व्यास कर्माच्या अर्टीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तरेक्बांच्या संदर्गत लागू भविष्यातील व्यास 86.12.2028 पासून कम्पदेवीर सर्च किंवा इतर सुरुका सब् प्रभावी होकल जो बज्जी कुम्बर सिन्द्रा खानि किएम सिन्द्र यांची माजमरा। सुरक्ति कर्पदाराच्या द्वारे कर्पाच्या वसूली साठी मिकली पाईत. सदर मानमतेच्या निलावासाठी आरक्षित परकम इ. 16,18,000- (इपये मंदरा नाम अठरा हजार

परिविष्ट ।४-८

रिक्युस्टि इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 वा नियम 8(6) आणि नियम 9(1)च्या नियमां

सेरपुरिटमकोशन ऑफ रिकन्सट्वकन ऑफ फम्पानिस्थल ॲसेट्स ऑफ एन्मोसॅमेंट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये स्थावर माहमरोच्या विज्ञीसाठी ई-सिलावाची विज्ञी सूचना.

सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्णवारांना तसेव इमीवारांना सूचीत करण्यात येते की, खाझी वर्णन केलेली स्थानर मालमचा सुरक्तित कर्णदाव्यांनी बहुज केली बेली होती स्था मालमतेनर

रोच्या विक्रीसाठी विक्री सूचना

क्षमत) आणि अनेंस्ट मनी किमॉलिट (''ईस्मबी'') फ. 1,31,400/- (क्रमवे एक साख एकानम हजार आठडे फक्क) म्हमजेच अनामत ठेव स्वकम चत्तीव किमतीच्या १०% असेज. स्थावर महत्मक्तेचे वर्णन

क्वेंट हर. 101, पहिला नजरह, महानीर निवास, डी-मिंग, टाहप डी, मोदेखर कॉम्प्लेक्स, सारामार्थ बाव, बोईसर, ठाने, महाराष्ट्र – 401501.

विक्रीच्या तपबीतवार निवम व अर्टीसाठी कृपया सुरक्षित कर्वदाराच्या www.samm या वेबसाईटवरील लिक पहा; संपर्क क. : 0124-8010910, +91 7086461024, ई-मेल audionheid heithaumne incential.com. बोली लावण्यासाठी, www.auntionlocus.in व जॉब खॉन करा. सही/

वारीच : 04.12.2025 स्वक : समे

(पूर्वी इंक्रियाकुरू हाकर्तिंग काम्नान्त कि. म्हणून ओक्कने जामये)

PSBI भारतीय स्टेट बेंक होम लोन संटर, मुबई साऊथ, व्हाल्टास हाऊस, 'ए' १ला गजला, डॉ. आंबेडकर रोड, जिंबपोकळी (पू.), मुंबई-४०००३३

होम लोन सेंटर, मुंबई साऊथ, व्होल्टास

मागणी सूचना

सूचना देण्यात येते की, खालील कर्जदार <mark>श्री प्रवीण यशर्यत साळवी</mark> (१) रूम क्र. २८, बीएमसी इमारत क्र. ए/१ चेंबुर लेंबर कम्प, चेंबुर (पश्चिम), मुंबई- ४०००८९. (२) कं. मुंबई सेझ लिमिटेड जब टॉबर्म, प्लॉट क्र. ६८ सेक्टर-१५, सीबीडी बेलापुर, नबी मुंबई- ४००६१४ <u>(हाउसिंग लोन खाते क्र. ३०५२९९</u>९२३०९) यांन बैकेकडून मिळवलेल्या कर्जाच्या सुविधेची मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यात कसूर केले आहे आणि कर्जे २९/०८/२०२३ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यां या शेवटच्या ज्ञात पत्यावर दि. ०३.१२.२०२५ रोजी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शि अर ऑसेटस् ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रीटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना जारी केल होत्या, पांतु त्यांना त्या न घेता परत केल्या, त्यांना या सार्वजनिक सूचनेट्टारे कळविण्यात येते आहे.

उर्वरीत थकीत : ह. १,७६,२५८/- (रूपचे एक लाख शहाहत्तर हजार दोनशे अद्भावन्न मात्र) त्यास ०३,१२.२०२५ रोजी जमा झालेले किंवा त्यावर जमा होगारे व्याज. वर दिलेल्या रकमेवर करारानुसार पुढील व्या टेण्यास टेखील जबाबदार आहे. ज्यात आनर्षगिक खर्च, खर्च, शल्क इत्यादींचा समावेश आहे.

वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदारांना (जेबे लागू असेल तेबे) बाद्वारे सदर सूचनेच प्रकाशनापासून ६० दिवसांत वरील रक्कम परत करण्यासाठी बोलविण्यात येत आहे. कमर केल्याम संस्पुरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्ति अल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांचा कालावध पंपल्यानंतर पढील कारवाई करण्यात येईल.

गरण मरोच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीक कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. म्थावर मिळकर्तीचे गहाणखतः

फ्लॅट क्र. ३०५, ए-विंग, ३स मजला, श्री गणेश अपार्टमेंट, धारक सव्हें क्र. १३१/३, गाव- दातिवली तालु. आणि जिल्हा- ठाणे-४००६०८ येथे स्थित, मोजमापीत ४६५ चौ. फूट बांधकामीत क्षेत्रफळ. दिनांक: १०/१२/२०२५ प्राधिकृत अधिकार्र

युको बैंक

UCO BANK 纶

Hongurs Your Trust

युको बँक, गोरंगाव (पश्चिम) ब्ल्यु एक्सेलेन्सी इमारत, दुकान क्र.२-३-४, एस.व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४०००६२, फोन: ०२२-२८७२३१७६ फॅक्स: ०२२-२८७२८४४३ ई-मेल आयडी: gorega@ucobank.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [जोडपत्र IV - नियम-८(१)]

यसीओ /गोरेगाव /२०२५-२६ /१७० दिनांक: - ०८/१२/२०२५ ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँक**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट २००२ (ॲक्ट) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट हल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८/०९/२०२५ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार **श्रीमती सिमरन दीप कोहली** (कर्जदार) आणि श्री शकील शफी मोहम्मद खान (हमीदार) ह्यांना सचनेत नमुद रक्कम रु ३७,४०,१९३.९९/- (सदतीस लाख चाळीस हजार एकशे त्र्याण्णव आणि नव्याण्ण पैसे मात्र) रोजीस १०/०४/२०२५ वरील सदर रकमेवर सांपार्श्विक दराने (३०/०३/२०२५ पर्यंतच्या व्याजासह) त्यासह पुढील आनुषंगिक खर्च, खर्च, प्रभार य रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वां कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या **कब्जा** त्यांना /तिला सदर ॲक्टच्या कलम १३ चा उप कलम (४) सहवाचता सदर रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप करून ह्या ८ डिसेंबर २०२५ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युको बँक**, गोरंगाच** (पश्चिम) शाखेच्या १०/०४/२०२५) रोजीस रक्कम रु. ३७,४०,१९३,९९/- (सदतीस लाख चाळीस हजार एकशे त्र्याण्णव आणि नव्याण्णव पैसे मात्र) (३०/०३/२०२५ पर्यंतच्या व्याजासह) आणि त्यावरील परिव्यय या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३चा उपकलम(८) च्य

तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते. स्थावर मिळकतीचे वर्णन

स्थावर मिळकतीचा तो सर्व भाग आणि विभाग ज्यावर फ्लॅट क्र. ३०३, तिसरा मजला

ए-विंग, सिद्धी बिल्डिंग, रिद्धी सिद्धी वृद्धी सीएचएस लि., कल्याण कॉम्प्लेक्स, गाव वर्सोवा, यारी रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१, महाराष्ट्र. दिनांक: ०८.१२.२०२५

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, युको बँक

> कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५

मुळ अर्ज क्र. ६९४ सन २०२३ परि.: १५

इंडियन बँक विरुद्ध

दाखल केले. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

मे. फिनिक्स एंटरप्रायझेस आणि अन्य. . प्रतिवार्द ज्याअर्थी, ओ.ए. क्र. ६९४ सन २०२३ सन्माननिय पिठासन अधिकारी समोर २२.०७.२०२४ रोजी सचीबाद केला असन रू. १.१७.२८.६७० /- (रूपये एक करोड़ सतरा लाख अठावीस हजार सहार्थ

सत्तर मात्र) च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत (ओए)

ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थ सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यार येत आहेत

- विनंती केलेल्या अनुतोषांना मंज्री का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:
- मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मनांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मनांचे तपशील जाहीर करणे: मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मव
- अर्जाच्या अन्, क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे
- तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मुळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक विक्री, भाडेपड़ा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मना किंवा अन्य मना व मिळकती यांच्य

विक्रीतुन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला १६/०३/२०२६ रोजी स. ११:०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

अर्जदारांना सादर करण्याचे व डीआरटी-॥ समक्ष हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माड्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २८ नोव्हेंबर, २०२५ रोजी दिले.

> सही / प्रबंधक. डीआस्टी-॥, मुंबई

१. मे. फिनिक्स एंटरप्रायझेस कार्यालय क्र. ४ आणि ५ झेडएसपी, २रा मजला, घर क्र. ७,

गावठण लेन, अंधेरी पोस्ट ऑफिस समोर, एस. व्ही. रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई-४०००५८ आणि येथे सद्धाः ९/ए येथील गोडाऊन, गिल्बर्ट कंपाउंड, दुर्गा माता मंदिर, लेन खैरानी रोड,

२. श्री. डामीर याकव रर्डस में, फिनिक्स एंटरप्रायझेसचे मालक पत्ता, १९०४, जी विंग, मशयक टॉवर, चिंचोली बंदर रोड, मधर सीएचएस समोर, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४.

. साकीनाका, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२.

हमीदार किस्मत हाऊस, १२ अनमोल व्हिला, शांती विद्या नगरी हटकेश रोड, मीरा रोड पूर्व, मीरा भाईंदर, ठाणे-४०११०७.

३. श्री. युसुफ नसीर खान

🐞 कर्ज वसुली न्यायाधिकरण-। बीएसएनएल बिल्डिंग, ४था मजला, टेलिफोन हाऊस, राजभवन रोड, बेंगळरू

- 440 008 ओ.ए. क्र. १११४/२०२३ बांच्या मध्ये : कर्नाटक बँक लि.

बेल्लारी शाखा आणि श्री. अंगाडी मोहम्मद गौस आणि

मे. सीएनएक्स कॉपॉरेशन लिमिटेड, नोंट का. क्र. १२-ए, हाजी कासम बिल्डिंग, ३

मजला, ६६, टॅमॉरंड लेन, फोर्ट, मुंबई - ४० ०१. तसेच येथे: मे. सीएनएक्स कॉर्पोरेशन लि**मिटेड**, वेअरहाऊस पत्ता: मे. डी. बी वेअरहाऊसिंग सर्व्हिस, स. क्र. २१२८१, हलकुंडी (V), बेंगळुरू रोड, बेल्लारी, कर्नाटक - ५८ १०२ येथे स्थित. ...प्रतिवादी क्र.

कर्ज वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) नियमावली, १९९३ च्या नियम २३(VIII) अंतर्गत जारी सचना

पाअर्थी वरील नावाच्या अर्जदार बँकेने २८,४९,६०४.१६/- (रुपये अड्डावीस लार कोणपन्नास हजार सहाशे चार आणि सोळा पैर मात्र) सह चाल आणि भविष्यातील व्याजासः कमेची वसुलीकरीता. आणि इतर अनुतोषांकरित मच्या विरोधात रिकव्हरी ऑफ डेब्टस ऑण काप्टसी ॲक्ट, १९९३ च्या कलम १९ अन्वरं अर्ज स्थापित केला आहे. म्हणून, वरील नामीत प्रतिवादी यांना विनंती केलेले अनतोष का मंजर क नवेत बाची कारणे टाखिक्यसाठी प्रकाशनाच्य तारखेपासून ३० दिवसांच्या आत किंवा १९.०६.२०२६ रोजी स. १०.३० वा. तुमच्य बचावाच्या पृष्ठ्यर्थं व्यक्तीश: किंवा वकील किंव रितसर प्राधिकत एजंटमार्फत न्यायाधिकारणासमी हजर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

सूचना घ्यावी की, तुम्ही कस्र केल्यास तुमच गैरहजेरीत अर्जाची सुनावणी केली जाईल आणि निर्णय दिला जाईल. प्राड्या इस्ते आणि न्यायाधिकाणाच्या णिकक्यां

२१.११.२०२५ रोजी दिले.

सही/- निवंधक कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, बंगळ्र

जाहीर सूचना हि सूचना सर्वसाधारण जनतेस देण्यात

येते की, आमच्या अशिलांच्या स्चनेनुसार, आम्ही श्री. वास्देव परमानंद प्रभुखानोलकर यांच्या खालील तक्त्यात नमूद केलेल्या मालमत्तेबाबत तसेच त्यास अनुषंगिक सर्व हक, अधिकार व स्वारस्य यांची तपासणी करीत आहोत. वरील व्यक्ती कृष्णकुंज अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक १६, जयप्रकाश रोड क्रमांक ३, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे राहतात कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने खाली नमूद मालमत्तेबाबत किंवा त्या मालमत्तेच्या कोणत्याही भागाबाबत विक्री, हस्तांतरण, देणगी, ताबा, देवाणघेवाण, तारण, गहाण, ताबा, भागीदारी, हमी, विकासाधिकार, कौटंबिक व्यवस्था, वारसा, भाडेपटटा, उपभाडेपट्टा, सेवा-अधिकार, ताबा, कब्जा, करार, करारनामा, सामंजस्य करार (मेमोरॅंडम ऑफ अंडरस्टॅंडिंग) इस्मारक, हक्कमार्ग, भागभांडवल उपअधिकार, तडजोड, जप्ती, हुकूम न्यायालयाचा फर्मान / डिक्री / आदेश न्यायाधिकरण / वैधानिक प्राधिकरण मध्यस्थ यांचा आदेश, हक्कपूर्वत (रस्त्याच्या अधिकारासह), दावा, हक स्वारस्य, कर्ज, प्रतिबंध, प्रतिबंधक आदेश, बोजा, अडथळा, अधिभार संयक्त करार, हक्कपत्र जमा, कर्ज आगाऊ रक्कम, हमीखाते, जप्ती अडथळा. तसेच इतर कोणत्याही प्रकारचा दावा किंवा हक असल्यास, अशा सर्वांनी या नोटीसच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १० (दहा) दिवसांच्या आत त्यांच्या दाव्याचे पुरावे जोडन अधोलिखित पत्त्यावर आम्हाला लिखित स्वरूपात कळवावे. वरील हालावधीत दावा प्राप्त न झाल्यास . अस कोणताही दावा अथवा हक्क अस्तित्वात नाही असे मानले जाईल, आणि कोणताही दावा/आक्षेप नोंदवला गेला तरीही तो सोडन दिलेला, माफ केलेला व त्याग केलेला मानला जाईल. अशा

खाली नमूद मालमत्तेचे वर्णन ("मालमत्ता")

परिस्थितीत आमचे अशिल संबंधित

मालमत्तेबाबत त्यांच्या इच्छेन्सार

व्यवहार करू शकतील.

अर्जदा

गट क्रमांक ८९ (जुना गट क्रमांक २२६ गाव अवास, तालुका अलिबाग जिल्हा रायगड) एकूण क्षेत्रफळ ०-२६-१ एच.आर.पी., महसूल मूल्य रु. ०.५३, तसेच खालील तीन घरे व तीन विहिरींसह : १) ग्रामपंचायत घर क्रमांक ९३८ ६०० चौ. फूट २) ग्रामपंचायत घर क्रमांक ९३९ ६०० ची. फूट ३) ग्रामपंचायत घर क्रमांक ८६५ २३,८४९ चौ. फूट ही मालमत्ता गाव इंद्रपाई, तालुका व उपविभाग अलिबाग, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा रायगड येथे स्थित

द्वितीय: गट क्रमांक ९३ (जुना गट क्रमांक २२० गाव अवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) एकूण क्षेत्रफळ ०-२२-एच.आर.पी., त्यातील पोटखराबा ०-०३-५ एच.आर.पी., एक्ण क्षेत्रफळ ०-२५-७ एच.आर.पी. महसूल मूल्य रु. ०.८४, ही मालमत्ता गाव इंद्रपाई, तालुका व उपविभाग अलिबाग, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा रायगड येथे आहे.

तृतीय: गट क्रमांक ९४ (जुना गट क्रमांक २१९, गाव अवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) एकुण क्षेत्रफळ ०-२१-२ एच.आर.पी., त्यातील पाँट खाराबा ०-०२-८ एच.आर.पी., एकूण क्षेत्रफळ ०-२४-० एच.आर.पी., महसूल मूल्य रु. ०.९२, ही मालमत्ता गाव इंद्रपाई, तालुका व उपविभाग अलिबाग, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा रायगड येथे आहे.

दिनांक: ११ डिसेंबर, २०२५ अधिराज हरीश

डी. एम. हरीश अँड कंपनी, अधिवक्ते

३०५-३०९, नीलकंठ, ९८, मरीन डाईव्ह मुंबई-४०० ००२ notice@dmharish.com

गाव मीचे पुषेत्र, ता. वसई, जि. पासवर येपित स. ने. २२० हि. नं. ३ क्षेत्र (हे. आर.) ०.१८.५०, यो. ख.०.००.७० ही जमिन मिळकर श्री. सनोज हुवाची पाटील यांचे माराकीची व कब्जेवहीवाटीची असून सवर मिळकतीपैकी क्षेत्र (हे. वार.) ०.११.२० इतकी मिळकत त्यांनी आमचे अधितांना विक्री करण्याचे ठरविते आहे. तरी सदर मिळकतींवर कुणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहकक, अधिकार वा अन्य हक्क, हितसंबंध, वादा, गहाण, दान, तारण बोज, विक्री, वहीवाट, ताबा, बक्षीस, पोटगी टान हा अन्य हरूक दिल्होंबंध अञ्चल तर त्यांने सवर नोटीस प्रसिद्ध झावेनंतर १४ दिवसाचे अत निसस्वाक्षरीकारांच्या खातील पत्यावर शेखी कागदपत्रांच्या पुराठपासह कळवाते. खेखी कागग्रेपत्री पुराव्यावीना आहेल्या हरकतीर्च दसात घेतली जाणार नाही व कुणाचाही तसा हक्क हितसंबंध नाही व असस्यास तो सोहून दिखा आहे असे समजण्यात मेहल, हमाची कृपुण संबंधितांनी नोंद घ्यावी.

सर्ही/-श्री. चुवार एम. पाटीह जि. प. मराठी काळेसमोर, चंद्रपाहा, पो. जुचंद्र नायगांव (पुर्व), ता. वसर्ष, जि. पालघर ४०१२०८.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Ortoinal Share Certificate No.3, distinctive nos.11 to 15 (both included) of MRS. ARUNDHATI VIJAY GHATPANDE 8 member of The Juliu Co-operative Housing Society Ltd., her/ing address at Relief Road Off Juhu Road, Santacruz West, Mumbel 400054 era ical/misplaced. The mamber of the acciety has applied for a Duplicate Share Certificate. The acclety hereby invites claims or objections, in writing, for becomes a Dunitrals Share Certificate within a perior of 14(Fourteen) days from the publication of this notice. In case, No Claime, objections are received during this period, the society shall be tree to lessue duplicate Share Certificals.

FOR 4 ON BEHALF OF THE JUHU CO-OF HOUSING SOCIETY LTD.

(HON. GECRETARY)

DATE: 10/12/2025 PLACE: MUMBAI

जातीर गोदीख त्राहे अधिक बीचर्ड मांग्राम्येत स्थानकर चेप्सीक कांग्री विदेश्या साहिती राज्य सा इति वर्ण सम्बद्धिः कांग्री अभी की सुकार का था के 10% विश्वास सम सम्बद्धः, चोतिस कुराता है, परेस नगर, सांग्र संस्थ स्वातान्त्र (प्रारम्भ (प्.) ता त्यस्य प्रमात् स्था स्था सुर्वात् मादमाद (प्.) ता त्यात् (ति स्वास्त्र केविता वरील वृक्षण मात्रत्व प्रतिकार्ण के स्था वी स्थानस्था विद्यालय प्रोटका प्रारम्भ प्रदेश स्था स्थानस्था सावन्यस्था विद्यालय प्रतिकार्ण प्रतिकार्ण स्थानस्था येती सक्य बाले अनुस त्यांचे बारस सक्याचे परि नामे अधिक कीनती - सोक्समेरी स्थानसार चोटांच स्ति । सामात्र संस्थानात् स्था व. ता. पाराम प्रत्याप प्रत्या इत्ये प्रकृत पार पारा साम आते को अस्तारामात्र प्रियालात् चौत्राचित्र कोडी कोच्छीते मृत्युप्त चौतीते राष्ट्रम स्थान्य सुन्दु प्रत्याद्य स्थीता प्रकृत्यात केडीत अस्तित स्थान्य सोक्डी । कोच्योची अस्तारात्र केडीतम्, सुरुष्ता स्थी-रणवीराकृत्यार सरकारात्रा चौरातिया, य सुनुष्ती स्ती-मोरक्यार करनामा चोरतेया, व कुतनी धो-तेया मोर्चामा केत व चो- प्रेडी वितेय कुतन वालिया कोवीलार केर व ची. जिसे पहेला पुरस्त रांजा असे कहन चार प्रास्त आगे स्वाक्तित्रीय जन्म कोवांडी करता नवुस पहर पुरस्त केरावाने करवांडी विकासने कांडिस डाकुम चार पुरस्तांकर कोनास्त्राती व्याक्तांस्त्राती कांडिस प्रास्त्र , स्वाक्तांडी कोवांडी असल किरोबी असलायांडी न्य वितर्केषा अस्मायाम त्यांनी आपनी प्रस्कत यीन व पुरस्कानियी भी गोरीन प्रक्रिय प्रस्कार है। स्था किरावा स्थापना रामा सामा कामता कामता कामता कामता है। त्या पुरावालियों की गोरीना इतिका सामायावर एं विश्वांच्या सार थीं - १०, गयु कोटी संस्था उत्पादित्, कीराम सार्वेद, सारांदर पूर्व, त्यां - ४०११०१ औ. गां. ६८९९५५६१५ स्था पायावर तेन्द्री कामता क्यार केरित - वर्जी आव विकास ११ /१९ /२०१५

वसीय उच्च म्याक

पेपर नोटीस वर्स्स येथील मा. स्रे सद दिवाणी न्यायाधीमा क स्तर यांच्या न्यायालया चौकशी अर्ज क्र. ११५/२०२१ नि.क. ०६ ने ता:- २०/०१/२०२६

वि.

ने ता:- २०, 01. Miss Alicia Anthony Josheph, Age-16 Years, Осс.- Minor, 02. Master Maverick Anthony Joseph, Age-11 Years, Осс.- Minor, Through their Next Rabitan Occur. Through their Next Relative/Guardian Mrs. Sony Ignatius Joseph, Both are residing At. Bungalow No. 4, SARS Garden, Niramal, Behing Dhana Municipal Hospital, Nallasopara (W), Palghar • 101203. Road, Bandra West

कोणीही नाही त्यापेक्षा **के**. Deceased Hriday Mary Joseph, रा. न्यू ज्यूब्ली एव.एस. शांती मंदिराजवळ, लक्ष्मीबेन छेडा नगर मार्ग, तासोपारा, ता. क्सई, जि. पालघर हे १३/०४/२०२१, रोजी ਜਿਸ ਵਾਵਰ ਵੀ ਸੰਸੀਰਿਸ਼ਕ ਵੱਲਿਰਿਟਕ ਰ ਸੇ ਵੀਕਰਕ ਕਮੋਂਕੇਯ ਚੇਟਰ मुंबई येथे मयतद्वाले आणि Deceased Anthony Joseph, र न्यु ज्युब्ली, सी.एच.एस. शांती मंदिराजवळ, लक्ष्मीबेन छेड त्गर मार्ग, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर हे दि ०७/०९/२०२५ रोजी न्यु ज्युब्ली सी.एच.एस. शांती मंदिराजवळ, लक्ष्मीबेन छे.डा नगर मार्ग, नालासोपारा, ता मार्वराज्यक, लक्ष्मीबन छंडा नगर मागे, नालाशोघार, ता कर्यहं, कि पालस्य त्यांचे मानुष्यांक त्यांचे जागी असितिस्या अंधोनी जोसेक, या <u>बी८५०१</u> न्यु ज्युबली, शी.एस.एस. गांती मंदिराज्यक, लक्ष्मीबेन छंडा नगर मागे, नालाशोघार, ता कर्यहं, कि पालस्य गांनी वास्य छळाला मिळाकेमानी या न्यापालपात दिवाणी किः अर्ज ११५/२०२५ दाखल केला आहे. तरी सर्व संबंधितांना या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यार येतेवही, वरील अर्जदार यांना ते मयत Miday Mary Joseph व Anthony Joseph यांचे का प्रदेशीर वारस आहेत असा दा खल देण्याबाबत काही तकार अथवा हरकत असल्यास त्याची तभी लेखी स्वरूपात सदर वी नोटीय प्रविष्य झाल्यापासून ३० दिवसांच्या आत न्यापालपात दाखल करावी. वरील मुदतील कोणावीही हरकत अथवा तक्रार न आल्पास अर्जदार पास

च प्चारत पहल पाचा गाढ़ घ्यावा. आज दिनांक २०/११/२०२५ माझे सहीने व न्यायालयाः शिक्कपानिशीदिली असे. क निष्ठ लिपीक सहायक अधिक्षक सह दिवाणी न्यापालय, क. स्तर, वसई

ण्यात ये ईल याची नोंद घ्यावी

जाहीर सुचना

याचे किनंतीप्रमाणे का गदोपत्री परावा घेऊन वार स दाख ल

श्री. सभाष भाऊ पदार वांनी इंटावणी कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसावटी लिमिटेड विंग । चे सभासद होण्याचा मानस व्यक्त केला आहे त्यांचा पत्ता : जे.के. सावंत मार्ग, दादर (प.), मुंबई ४०००२८, त्यांनी सदर सोसायटीतील फ्लॅट क्रमांव –ए३४, तिसरा मजला, ए विंगमधील ५०% अविभाज्य हिस्से प्राप्त केले आहेत. सदर इमारत ही कॅडस्टल सव्हें क.२२९ व माहिम विभागातील अंतीम प्लॉट क्र.२४, टी.पी.एस.३, आणि (पाच) पूर्णपणे भरलेल्या प्रत्येकी ह. ५०/-मुल्याचे मूळ शेअर्स (क्रमांक ०७६ ते ०८० दोन्ही समाविष्ट) दिनांक २८ जून २००९ ला मूळ शेअर माणपत्र क्र. १६ अंतर्गत धारण केलेले आहेत. (यानंतर यास सदर मुळ शेअर प्रमाणपत्र असे संबोधण्यात येईल) सदर मुळ शेअर प्रमाणपत्र त्यांनी त्यांच्या वडिलांकडुन, म्हणजेच श्री. भाऊ नारायण पवार यांच्याकडून (जे सदर सोसायटीचे मुळ संयुक्त सदस्य होते) दिनांक ०८/११/२०२१ रोजी नोंद्रणीकत गिफ्ट डीडदारे मिळविले आहेत सदर गिफ्ट डीड (नॉदणी क्र.बीबीई-२/१३१९७/२०२१) आहे. सदर मूळ शेअर प्रमाणपत्र क्र.१६ हरविले/गहाळ झाले असल्याने त्याऐवजी दुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र मिळावे: यासाठी त्यांनी अर्ज केला आहे.

वा अनुषंगाने, कोणत्वाही व्यक्तीस सद्य मुळ शेअ प्रमाणपत्रावर किंवा त्यातील हक/हित/हकसंबंध इत्यादीबद्दल कोणताही दावा असल्यास, त्यांनी ही जाहिर सचना प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच्य आत खालील पत्त्वावर लेखी स्वरूपात कळवावे मानद सचिव, इंद्रावणी कॉम्प्लेक्स किंग ए, को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जे.के. सावंत मार्ग, दादर (प.), मुंबई-४०००२८. निर्धारित मुद्दतीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी केले जाईल व मूळ शेअर प्रमाणपत्राशी संबंधित सर्व दावे बाद मानले जातील.

व्यवस्थापन समितीच्या आदेशानसार मानद सचिव इंद्रायणी कॉम्प्लेक्स विंग ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसावटी लिमिटेड.

FINANCIAL EXPRESS



TATA POWER

The Tata Power Company Limited (Mundra Thermal Power Station - UMPP) Tunda Vandh Road, Tunda Village, Mundra, Kutch, Gujarat Reg. Office: Bombay House, 24 Homi Modi Street, Mumbai - 400 001

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited hereby invites Expression of

Interest (EOI) from eligible bidders for the following requirement for

4150 MW UMPP Mundra Thermal Power Station (MTPS) 1. Rate contract (2 Years) for gasket replacement of 310MVA Generator transformer & 10MVA unit auxiliary transformer Ref 4100055948

For pregualification requirements, tender fee, bid security etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenders-listing) and refer detailed Tender Notice for subject tender. Eligible bidders willing to participate in this tender may submit their Expression of Interest along with the Tender Fee latest by 20/12/2025



VIP CLOTHING LIMITED

Registered Office: C-6, Road No. 22, M.I.D.C., Andheri (East), Mumbai - 400 093. Website: www.vipclothing.in Email ID: investor.relations@vip.in; Tel: 022 - 40209000/1/2/3/4/5; CIN: L18101MH1991PLC059804

Notice with respect to Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares

Notice is hereby given that the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular SEBI/HO/MIRSD/MIRSDPoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 has introduced a Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares to facilitate ease of investing for investors and to secure their rights in the securities purchased by them

Pursuant to the said Circular, investors who had submitted transfer requests for physical shares prior to April 1, 2019 (the date from which transfer of securities in physical form was discontinued) and whose requests were rejected or returned due to deficiencies, are now provided an opportunity to re-lodge such transfer requests.

Eligible investors may re-lodge their earlier requests with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) along with requisite documents and rectifying deficiency, if any, during the Special Window period of six (6) months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026. Investors are hereby informed that pursuant to the said Circular, the securities re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA as on date) shall only be issued in demat form after following due process for transfer-cum-demat. Investors may send the documents to the Company or RTA on any of the address given below:

VIP Clothing Limited Company Secretary C-6, Road No.22, M.I.D.C.,

Andheri (East). Mumbai - 400 093 Phone: 022 - 40209000/1/2/3/4/5 Email: investor.relations@vip.in

Limited (Formerly Link Intime India Private Limited) C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083 Tel: +91 22 49186000 Email: investor.helpdesk@

We encourage all investors who previously submitted transfer requests but have not yet received transferred shares due to outstanding deficiencies to take advantage of this Special Window, established for the benefit of investors.

For VIP Clothing Limited Date : December 10, 2025 Mr. Rahul Soni

House of Brands

Place : Mumbai

Frenchie Frank LEADER Brat

Company Secretary and Compliance Officer

in.mpms.mufg.com

MUFG Intime India Private

RIVOLTA



ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED

(CIN L99999MH1987PLC042891)

Regd, Office: Office No. 18A & 18B, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai - 400 021 Email: cs.ho@advanihotels.com Tel No: 022 22850101

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given to the Members of ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED

"Company") that, pursuant to and in compliance with the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 20 and Rule 22 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, ('Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings ("SS-2" issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions of the Act and Rules made thereunder and the SEBI Listing Regulations, as amended from time t time, including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being it force and in terms of Circular No. 03/2025 dated September 22, 2025 and also the circulars preceding the above issued circular from time to time by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as 'Circulars'), the following Resolution as set out in this Notice, seeking approval of the members of the Company is proposed by way of Special Resolution through Postal Ballot only, by voting through electronic means ('Postal Ballot' / 'Remote e-Voting').

Sr. No.	Description of Resolution	Type of Resolution
1	Approval for alteration of the Articles of Association of the Company	Special

In terms of the said Circulars, the Company has, on December 10, 2025, sent the Notice (Postal Ballot dated December 2, 2025, together with an Explanatory Statement and instructions of remote e-voting through an e-mail to the Members, who have registered their e-mail address with the Depository Participant(s) or the Company or the Company's Registrar & Transfe Agents i.e. M/s Datamatics Business Solutions Limited ('RTA') and whose names appeared in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the RTA / Depositories as on Friday, December 5, 2025 ("Cut-off Date").

The communication of the 'assent' or 'dissent' of the Members would take place through the e-voting system only. The voting rights of the Members shall be reckoned as on the 'Cut-Or Date'. A person who is not a member as on the 'Cut-Off Date' should treat the Notice of Postal Ballot for information purposes only. A copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website viz. www.caravelabeachresortgoa.com and on the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com, NSE Limited a www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") a www.evoting.nsdl.com.

Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-

The Board of Directors has appointed Mr. Avinash Bagul (Membership No. F5578 / CP No.19862) or Mr. Kalidas Ramaswamy (Membership No. F2440 / CP No.22856) or Mr. Venkataraman Krishnan (Membership No. A8897 / CP No.12459), Partners of BNP & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai, as the Scrutinizer for conducting the Remote e-voting process in a fair and transparent manner.

In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Act read with Rules 20 an 22 of the Rules, Regulation 44 of the SEBI Listing Regulations, and SS-2, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically. The Company has engaged the services of NSDL for facilitating Remote e voting. The Company has made necessary arrangements with the RTA to enable the Members to register their e-mail address. Those Members who have not yet registered their e-mail address are requested to register the same by following the procedure set out in this Posta Ballot Notice.

Members are requested to provide their 'assent' or 'dissent' through Remote e-voting only The detailed procedure for Remote e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballo Notice. Members are requested to note that the e-voting shall commence from Friday, December 12, 2025, at 9.00 a.m. (IST) and end on Saturday, January 10, 2026, at 5.00 p.m. (IST).

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresse with the Company are requested to update their small addresses by writing to the Compan at cs.ho@advanihotels.com or to the RTA at investorsqry@datamaticsbpm.com or by pos to Datamatics Business Solutions Limited, Plot No A-16 & 17, Part B, Cross Lane, MIDC Andheri (East), Mumbai 400 093, Maharashtra, India. Members holding shares i dematerialised mode are requested to register / update their email addresses with the relevan Depository Participant. In case of any queries / difficulties in registering the email address please write to the Company at cs.ho@advanihotels.com or to the RTA a investorsgry@datamaticsbpm.com.

The result of the Postal Ballot by e-voting will be announced on or before January 12, 2026 at the Registered Office of the Company and shall be available on the Company's website and on the websites of the Stock Exchanges.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll-free nos.: 1800 102 0990 and 1800 22 4430 or send a request to Mr. Sanjeev Yadav at evoting@nsdl.com. By order of the Board

Date: December 2, 2025

Place: Mumbai

For Advani Hotels & Resorts (India) Ltd. Sunder G. Advani Chairman & Managing Director

DIN: 00001365



MAITHON POWER LIMITED Maithon Power Ltd, Village: Dambhui, PO Barbindia, PIN-828205, District-Dhanbad

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST (EOI) The Maithon Power Limited, a joint venture between Tata Power and DVC invites

expression of interest from eligible vendors for the following packages: Tender: MPL/CLG/DB/2025/1000073035 S. No. Ref. No Package Description

1000073035 SUPPLY OF FUEL, AGRO-BASED NON-TORREFIED BIOMASS PALLETS 1000MT

Ms. Debarati Bhattacharyya - Procurement, Mobile-9234000596, Email Id. debarati.b@tatapower.com Ms. Jayashree Choudhury-Head C&M, Mobile: 9234550658. Email Id: choudhuryj@tatapower.com

For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit our website URL- https://www.tatapower.com/tender Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 16-Dec-25.

△ILSFS | Private Equity

CIN: L65999MH1986PLC147981 Read. Office: The IL&FS Financial Centre, Plot No. C-22, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Email: investor.relations@ifsindia.com Website: https://iimlindia.com

NOTICE

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

CIR/2025/97 dated July 2, 2025, a special window has been opened for a period of six months from July 7, 2025 till January 6, 2026 for re-lodgement of transfer deeds

to deficiencies in documents or process and missed March 31, 2021 deadline. Accordingly, eligible shareholders are encouraged to re-lodge such deeds along with requisite documents within special window period to the Company's RTA i.e. MUFG Intime India Private Limited, C-101, Embassy 247, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Contact details

Please note that the shares re-lodged for transfer shall be processed only in demat mode

For IL&FS Investment Managers Limited

Place : Mumbai Date : December 11, 2025

Company Secretary



IL&FS Investment Managers Limited

Tel. No.: +91-22-26533333

NOTICE is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/

This applies to transfer deeds lodged before April 1, 2019, that were rejected or returned due +918108116767, 022-49186060, email ld : mt.helpdesk@in.mpms.mufg.com

Prasad Chaoji



ANUPAM RASAYAN INDIA LTD.

CIN - L24231GJ2003PLC042988

Regd. office: 1101 to 1107, 11° Floor, Icon Rio, Behind Icon Business Centre, Dumas Road, Piplod, Surat-395007, Gujarat, India Tel: +91 261 2398991-95 Website: www.anupamrasayan.com, Email: investors@anupamrasayan.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Members of the Anupam Rasayan India Limited (the "Company") are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and read with the General Circular No. 03/2025 dated September 22, 2025 and other relevant circulars of the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, issued from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and subject to other applicable laws, rules and regulations, the Company is seeking approval of the Members of the Company to transact the Special Businesses as set out below and in the Postal Ballot Notice dated December 09, 2025, by passing the proposed resolutions as Special Resolutions by way of Postal Ballot by voting through remote electronic voting facility ("remote e-voting"):

Sr. No.	Special Businesses
1.	To approve the increase in the overall borrowing limits of the Company in accordance with the provisions of Section 180(1)(c) of the Companies Act, 2013.
2.	To approve to sell, lease, mortgage or otherwise dispose of whole or substantially whole of the undertaking of the Company, in accordance with the provisions of Section 180(1)(a) of the Companies Act, 2013.
3.	To approve to make investment, give loan and provide guarantee and security in excess of the limits specified under Section 186 of the Companies Act, 2013.

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with the Notes and the Explanatory Statement on Wednesday, December 10, 2025, through electronic mode to the Members whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners as maintained by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) and whose e-mail addresses are registered with their respective Depository Participant(s) as on cut-off date i.e., Friday, December 05, 2025. The Members can only vote through remote e-voting process. The voting rights of the Members can be reckoned on the basis of the equity shares held by them in the Company as on the Cut-off Date. Any person who is not a Member of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only.

The Company has availed the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to the Members of the Company. The remote e-voting facility will be available to the Members during the following period:

Commencement of remote e-period	Thursday, December 11, 2025 at 09:00 a.m. IST	
Conclusion of remote	Friday, January 09, 2026 at	

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time, and the remote e-voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website i.e., www.anupamrasayan.com, on the website of Stock Exchanges i.e., BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Board of Directors of the Company has appointed M/s. M.D. Baid & Associates, Practicing Company Secretaries, Surat, as Scrutinizer ("Scrutinizer") for scrutinizing the postal ballot process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit the report to the Chairperson of the Company or any person authorized by the Chairperson after completion of scrutiny. The results of voting by means of the postal ballot through remote evoting will be announced within 2 working days from the conclusion of the remote e-voting period i.e. on or before Sunday, January 11, 2026. The results along with the Scrutinizer's Report will also be hosted on the Company's website i.e., www.anupamrasayan.com and on the NSDL website i.e., www.evoting.nsdl.com. The result will also be simultaneously communicated to the stock exchanges i.e., BSE and NSE.

The resolutions, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e., Friday, January 09, 2026.

In case of any queries, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at www.evoting.nsdl.com. Members who need assistance can contact NSDL official on toll free no. 022-48867000 or send a request at evoting@nsdl.com.

Helpdesk for Individual Members holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e., NSDL and CDSL.

Login type	Helpdesk details
Individual Members holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022-48867000
Individual Members holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 18002109911

For Anupam Rasayan India Limited Ashish Gupta Company Secretary and Union Mutual Fund

Union Asset Management Company Private Limited Investment Manager for Union Mutual Fund Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201 Registered Office: Unit 503, 5th Floor, Leels Business Park.

Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059 Toll Free No. 18002002268/18005722268; Non Toll Free, 022-67483333; Fax No. 022-67483402; Website: www.unionmf.com; Email: investorcare@unionmf.com

PUBLIC CAUTION NOTICE

It has come to the notice of Union Asset Management Company Private Limited ('the AMC'), the investment manager to the Schemes of Union Mutual Fund ('the Fund'), that there is a fake/ deceptive/ fraudulent channel/group(s) created on social media platform i.e. Telegram under the name 'Union Mutual Fund'.

The Fake Telegram channel that has come to the notice of the AMC/Fund which is using the name of the Fund is as below

account/ channel is suspicious and seems to have been created to defraud or make malicious representations.

Channel name Union Mutual Fund https://t.me/UnionMutualFund The AMC would like to alert all its investor(s), distributor(s), broker(s), investment advisor(s), partner(s), and the public at large regarding a fake Telegram channel (group) under

the name 'Union Mutual Fund' that camouflage itself as the AMC/Fund or its officials. The Company does have any official account/channel on the Telegram Platform. This

Please report such fake account/ channel & exit the same immediately. Apart from the fake Telegram channel, these impostors may be using other channel(s) / platform(s) / mobile number(s)/ application(s) that we are not aware of. In order to caution the public in general, we would like to inform that the AMC, the Fund, Union Trustee Company Private Limited ("Trustee Company"). Employees and Directors

of the AMC / the Trustee Company are in no way associated with these fake/fraudulent/ deceptive Telegram ascount/channel and shall not be responsible for, and expressly disclaims all liabilities for, damages of any kind arising out of the use of, reference to, or reliance on any information obtained from the aforesaid Telegram channel, and/or any other channel / platform we are not aware of. We hereby advise everyone that they should not fall prey to the imposters/ fake groups / channels/ phishing websites/links/ fake application and stay vigilant of such scams. Kindly

take note as anyone who engages with the aforesaid fake Telegram channel, or any other platform including phishing websites/links and material promoted by the impostors using the aforesaid platform does so at their own risk. Please also note that Union Mutual Fund does not have any any official account/ channel on the Telegram Platform. The Fund is a SEBI registered intermediary and provides services that are in adherence to SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and circulars issued thereunder.

For your reference, please note that below mentioned are our official handles:

Instagram: https://www.instagram.com/unionmutualfundofficial/

Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100085907920567

 Twitter: https://x.com/UnionMutualFund LinkedIn: https://www.linkedin.com/company/unionml/

YouTube: https://www.youtube.com/@unionmutualfund

Place: Mumbai

Date: December 10, 2025

 WhatsApp: https://wa.me/9321403687 For any information on our products and services, investors can visit Union Mutual Fund website at https://www.unionmf.com/ or contact the AMC's officials at investorcare@unionmf.com.

For Union Asset Management Company Private Limited (Investment Manager for Union Mutual Fund)

Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY. Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; Sponsors: Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc.; Trustee:

Union Trustee Company Private Limited (Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198), a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability: Investment Manager: Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability. Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/Customer Service Centers/distributors as well as from our website www.unionmt.com.

This is an advertisement issued, for information purposes only.



PRACHAY CAPITAL LIMITED

(formerly known as Prachay Capital Private Limited) CREDIT RATING: BBB-/ Stable (pronounced as CRISIL triple B minus rating with stable outlook) by CRISIL Ratings Limited

Our Company was originally incorporated on February 7, 2017, as Pracaya Financial Services Private Limited, a private limited company under the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Central Registration Centre. Further on March 27, 2019, the name of our Company was: changed to Prachay Capital Private Limited, following the issuance of a fresh certificate of incorporation by the Registrar of Companies, Pune, Subsequently on June 27, 2024, a special resolution was passed at the general meeting of our shareholders, whereby our Company was converted into a public limited Company. A fresh certificate of incorporation was issued by the Registrar of Companies, Central Processing Centre (CPC), on September 4, 2024, and the name of our Company was changed to Prachay. Capital Limited. Our Company obtained a certificate of registration from the Reserve Bank of India (RBI) dated August 11, 2017, bearing registration number N-13.02198, allowing us to carry out activities as a Non-Banking Financial Company (NBFC) without accepting public deposits under Section 45tA of the RBI Act, 1934. Subsequently, upon the change of name from Pracaya Financial Services Private Limited to Prachay Capital Private Limited, a new certificate of registration was issued on May 7, 2019 in lieu of original certificate. Following the conversion to a Public Limited Company, we received a fresh certificate of registration on October 7, 2024. For details regarding changes to our Registered Office, see "History and Certain Other Corporate Matters" beginning on page 93 of the prospectus dated December 02, 2025. Registered Office: Office No 1401/1402, 14th Floor, Next Gen Avenue, Wing B, CTS No2850, S No.103, Bahiratwadi, Near ICC Tower, Senapati Bapat Road, Model

Colony, Pune, Pune City, 411016 Maharashtra, India Corporate Office: Office No 1301 and 1401, 13th and 14th Floor, Next Gen Avenue, Wing B. CTS No2850, S No.103, Bahiratwadi, Near ICC Tower, Senapati Bapat Road, Model Colony, Pune, Pune City, 411016 Maharashtra, India

Tel: +91 20 2553 2224; Website: www.prachay.com; Email: info@prachay.com; Corporate Identity Number: U65900PN2017PLC168737; PAN: AAICP9544R; Compliance Officer for the Issue and Joint Company Secretary: Siddhi Sanjay Bothara; Tel: 9970765700; Email: siddhi@prachay.com; Chief Financial Officer: Alok Karkera; Tel: 9970111598; Email: alok@prachay.com

PUBLIC ISSUE OF LISTED, RATED, SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES OF FACE VALUE OF ₹1,000 EACH NOTICE TO INVESTORS

This notice is with reference to public issue of listed, rated, secured, redeemable, non-convertible debentures of face value of ₹ 1,000 each, ("NCDs") for an amount up to ₹7,500 lakh ("Base Issue Size") with an option to retain oversubscription of up to ₹7,500 lakh ("Green Shoe Option"), cumulatively aggregating up to 15,00,000 NCDs for an aggregate amount of up to ₹15,000 lakh (the "Issue Size" or "Issue Limit") by Prachay Capital Limited ("Company") in accordance with Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021, as amended (the "SEBI NCS Regulations"), the applicable provisions of the Companies Act, 2013, as amended from time to time, and rules made thereunder the SEBI Circular no. SEBI/HO/DDHS/DDHS-PcD/P/CIR/2025/0000000137 dated October 15, 2025, as amended ("SEBI Master Circular"). The Company has filed prospectus dated December 02, 2025 with the Registrar of Companies, Pune, Maharashtra ("RoC"), Securities. and Exchange Board of India ("SEBI") and BSE Limited ("BSE" / "Stock Exchange"

NOTICE ON CORRIGENDUM TO THE PROSPECTUS AND ABRIDGED PROSPECTUS ("CORRIGENDUM") This Corrigendum should be read along with the Prospectus dated December 02, 2025 ("Prospectus") filed with the RoC, Stock Exchange and SEBI and the abridged

ascribed in the Prospectus. Investors may please note the following amendments to the Prospectus and Abridged Prospectus: i. The table appearing under the sub-head 'Allocation ratio for NCDs' under the head 'Allocation Ratio' in the section titled "Issue Procedure", on pages 231 and 232 of the Prospectus and the table appearing under section titled 'Basis of Allotment - Allocation ratio for NCDs' on page 27 of the Abridged Prospectus, in each case shall be

prospectus ("Abridged Prospectus") filed with the Stock Exchange. All capitalized terms used in this notice shall unless the context otherwise requires; have the meanings

replaced with the following: High Net Worth Individual Portion **Particulars** Institutional Portion Non-Institutional Portion Retail Individual Portion % of Issue 50% 75 Base Issue Size (in lakh) 3,750 3,000 675 150 7,500 6.000 Total Issue Size (in lakh)

ii. The following paragraph A - 'Allotments in the first instance', under the sub-head 'Allocation ratio for NCDs' under the head 'Allocation Ratio' in the section titled "Issue" Procedure", on page 232 of the Prospectus, and the following paragraph A - Basis of Allotment - Allotments in the first instance" on page 28 of the Abridged Prospectus, in each case shall be replaced with the following:

"A. Allotments in the first instance:

- Applicants belonging to the Category I (Institutional Portion), in the first instance, will be allocated NCDs up to 1 % of the Issue Size on first come first serve basis which
- would be determined on the date of upload of their Applications in to the electronic platform of the Stock Exchange; Applicants belonging to the Category If (Non-Institutional Portion), in the first instance, will be allocated NCDs up to 50% of the Issue Size on first come first serve basis
- which would be determined on the date of upload of their Applications in to the electronic platform of the Stock Exchange; iii. Applicants belonging to the Category III (High Net Worth Individual Investors Portion), in the first instance, will be allocated NCDs up to 40% of the Issue Size on first come first serve basis which would be determined on the date of upload of their Applications into the electronic platform of the Stock Exchange;

iv. Applicants belonging to the Category IV (Retail Individual Investors Portion), in the first instance, will be allocated NCDs up to 9% of the Issue Size on first come first

serve basis which would be determined on the date of upload of their Applications in to the electronic platform of the Stock Exchange." The above changes should be read in conjunction with the Prospectus and the Abridged Prospectus (including the application form). The information in this Corrigendum supplements the Prospectus and the Abridged Prospectus (including the application form) and updates the information in the Prospectus and the Abridged Prospectus

(including the application form), as applicable, All references to the Prospectus and Abridged Prospectus (including the application form) shall also include this Corrigendum.

ISSUE PROGRAMME*

Place: Pune, Maharashtra

Date: December 10, 2025

ISSUE OPENS ON: THURSDAY, DECEMBER 11, 2025

ISSUE CLOSES ON: WEDNESDAY, DECEMBER 24, 2025

* The Issue shall remain open for subscription on Working Days from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) during the period indicated above, except that this Issue. may close on such earlier date or extended date (subject to a minimum period of two Working Days and a maximum period of ten Working Days from the date of opening of the Issue and subject to not exceeding thirty days from filing this Prospectus with ROC) as may be decided by the Board of Directors of our Company or Liabilities Management Committee and subject to compliance with Regulation 33A of the SEBI NCS Regulations. In the event of an early closure or extension of this issue our Company shall ensure that notice of the same is provided to the prospective investors through an advertisement in all the newspapers in which pre-issue advertisement for opening of this issue has been given on or before such earlier or initial date of Issue closure. Application Forms for the Issue will be accepted only from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange, on Working Days during the Issue Period. On the Issue Closing Date, the Application Forms will be accepted only between 10:00 a.m. and 3:00 p.m. (Indian Standard Time) and uploaded until 5:00 p.m. or such extended time as may be permitted by the Stock Exchange. Further, pending mandate requests for bids placed on the last day of bidding will be validated by 5:00 p.m. (Indian Standard Time) on the Issue Closing Date. For further details please refer to the chapter titled "Issue Related Information" on page 168 of the Prospectus.

The Company has published the Corrigendum dated December 10, 2025 on their website at www.prachay.com. The Corrigendum can be viewed through the below weblink and QR code:

Weblink: https://www.prachay.com/files/Prachay_Capital_Limited-Corrigendum.pdf



(Please scan the QR code to view the Corrigendum)

Capitalized terms not defined herein shall have the same meaning as assigned to such terms in the Prospectus. All the potential investors are advised to please provide attention to the abovernentioned update and take an informed decision accordingly.

Disclaimer: Prachay Capital Limited ("Company"), subject to market conditions, and other considerations, is proposing a public issue of Listed, Rated, Secured, Redeemable and Non-Convertible Debentures ("NCDs") and has filed a prospectus dated December 02, 2025 ("Prospectus") with the Registrar of Companies, Pune at Maharashtra ("RoC"), BSE Limited ("BSE") and Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Prospectus is available on the website of the Company at www.prachay.com, on the website of BSE at www.bseindia.com, on the website of the lead manager at www.kreocapital.com, and on the website of SEBI at www.sebi.gov.in. Investors proposing to participate in the Issue should invest only on the basis of the information contained in the Prospectus. Investors should note that investment in the NCDs involves a high degree of risk and for details in relation to the same, refer to the Prospectus, including the section titled "Risk Factors" and "Material Developments" beginning on page 20 and 114 respectively of the Prospectus.

For PRACHAY CAPITAL LIMITED

Girish Murlidhar Lakhotiya Managing Director (DIN: 02699138)

Adfactors 692/25

epaper.financialexpress.com



Compliance Officer

Place: Surat

Date: December 10, 2025